

महाराष्ट्र टाइम्स



मोदणी क्र. एमएच/एमआर/सकस-१३/२००९-११. आर. एच. अणु. रजिस्ट्रेशन क्र. १२४९/६२

मुंबई, सोमवार १२ जुलै २०१० ♦ पाने १२ ♦ मुंबई टाइम्स ♦ शहर आवृत्ती ♦ रूपटो २.५० किंवा ४.५० द टाइम्स ऑफ इंडियासहित



ये काली काली आँखे

डो

डोळ्यांभोवती काळी वर्तुळे/ डार्क सर्कल्स दिसू लागली, की जागरण किंवा सतत कम्प्युटरवर काम केल्यामुळे असं झाल्याचं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. पण, डार्क सर्कल्स येण्याची केवळ हीच कारणं नाहीत. सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि कधी कधी पिग्मेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. अॅलर्जीमुळे डार्क सर्कल्स येत असतील, तर अॅलर्जीचं कारण पूर्णपणे नष्ट करायला हवं. कमी झोपेमुळेही डोळ्यांखालील त्वचा निस्तेज होते. या भागातील रक्ताभिसरण कमी होतं. यासाठी पुरेशी झोप घेणं आणि ताण कमी करणं आवश्यक आहे. तसंच, आपल्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्वांचा पुरेसा समावेश असायलाच हवा.

काही उपाय :

- काकडीच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्यांखालील फुगीरपणा कमी होऊन तिथली त्वचा ताजीतवानी होते.
- अॅलर्जीपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या.
- उन्हात जाण्यापूर्वी चेहऱ्याबरोबरच डोळ्यांभोवतीही एसपीएफचं प्रमाण ३० असणारं सनस्क्रीन लोशन लावा. यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून डोळ्यांचं संरक्षण होईल.
- जास्तीत जास्त विश्रांती घ्या.
- साध्या थंड टी वॅज डोळ्यांभोवती ठेवा. हर्बल टी वॅज वापरू नका.
- व्हिटॅमिन सी, बी आणि डी यांचा आहारात समावेश करा.
- अॅण्टी ऑक्सिडंट असलेले पदार्थ घ्या. यामध्ये ब्लॅकबेरी, ब्ल्यूबेरी, बिलबेरी, ग्रीन आणि ब्लॅक टी, ब्लॅक करण्ट, कांदा, लेगुम, पार्सले खाणं उपयुक्त ठरेल.
- दारू, कॅफेन, कॉफी आणि सोडा पिण्याचं प्रमाण कमी करायला हवं.
- अन्नातील मिठाचं प्रमाण कमी करा.
- जंक फूड टाळा.

- डॉ. मोहन थॉमस

कॉस्मेटिक सर्जन, ब्रीच कॅंडी हॉस्पिटल